

शाळाबाह्य विद्यार्थ्यांशी संबंधीत विषयावर  
कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर  
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना नोडल अधिकारी  
म्हणून नियुक्त करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  
शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.९२/एसडी-४  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक :- १९ जुलै, २०२२.

**प्रस्तावना :-**

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मा. सुप्रीम कोर्टाच्या सुओ-मोटो रिट पिटीशन क्र. ०४/२०२० आणि ०६/२०२१ अन्वये शाळाबाह्य विद्यार्थी व कोविड कालावधीत पालकांचा मृत्यु झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणविषयक बाबींची माहिती राज्यशासनाकडून मागविली आहे. सुप्रीम कोर्टाची सुओ-मोटो रिट पिटीशन क्र. ०४/२०२० आणि ०६/२०२१ ची सुनावणीच्या अनुषंगाने प्रतिज्ञापत्र राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत तयार करण्यात येणार आहे, त्यासाठी राज्यस्तरावरून माहिती सादर करणे महत्वाचे आहे. उपरोक्त प्रमाणे सादर विषयावर चर्चा करण्यासाठी व पुढील कार्यवाहीच्या अनुषंगाने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून १६ जुलै, २०२२ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

१६ जुलै, २०२२ रोजी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार व मा. सुप्रीम कोर्टाच्या ०४/२०२० या याचिकेमध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा नियमित आढावा घेणे, शाळाबाह्य आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करणे, विद्यार्थ्यांच्या पालकांना याविषयी मार्गदर्शन करणे व प्रत्येक जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांसंबंधी इतर कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. दिनांक २३ जून, २०२२ च्या शासन निर्णयान्वये शाळाबाह्य मुलांबाबतच्या कार्यवाहीबाबत वय ३ ते ५ वर्ष वयोगटासाठी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, वय ६ ते १४ वर्ष वयोगटासाठी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व वय १४ ते १८ वर्ष वयोगटासाठी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु जिल्हास्तरावरील संपूर्ण माहितीचे संकलन करून त्याची केंद्र शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंद करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन परिपत्रक :-**

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा नियमित आढावा घेणे, शाळाबाह्य आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करणे, विद्यार्थ्यांच्या पालकांना याविषयी मार्गदर्शन करणे व प्रत्येक जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांसंबंधी इतर कामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांशी संबंधित विषयावर जिल्ह्यातील शाळांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या कार्यवाहीवर नियंत्रण ठेवणे, राज्यस्तरावरून निर्गमित केलेल्या सूचनांची अंमलबजावणी जिल्हा स्तरावर करण्याची जबाबदारी 'नोडल अधिकारी' यांची राहिल. जिल्हा निहाय नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी, त्यांचे नाव, ई-मेल आयडी व दुरध्वनी क्रमांक यांची यादी "प्रपत्र-अ" मध्ये देण्यात आली आहे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२२०७१९१६२९१२१३२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( इ.मु.काझी )

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव,
- २) मा.राज्यमंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव,
- ३) सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ४) प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ५) प्रधान सचिव, कामगार विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ६) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ७) आयुक्त, महिला व बालविकास विभाग, पुणे.
- ८) आयुक्त, कामगार आयुक्तालय, पुणे.
- ९) राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
- १०) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

- ११) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) , शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
- १२) शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
- १३) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक,
- १४) प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास संस्था (सर्व),
- १५) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/निरंतर), जिल्हा परिषद (सर्व) /सर्व शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई महानगरपालिका,
- १६) प्रशासन अधिकारी (महानगरपालिका/नगरपालिका) (सर्व),
- १७) निवड नस्ती (कार्या.एस.डी.४).

<b>Annexure A</b>					
<b>List of District Wise Nodal Officer Maharashtra State in Accordance with SMWP-04/2020 &amp; 06/2021.</b>					
<b>District wise Education officer (primary) name and contact number.</b>					
<b>Sr. no.</b>	<b>Region Name</b>	<b>District Name</b>	<b>Name of Education Officer (Primary)</b>	<b>Mobile number</b>	<b>E-mail id</b>
1	<b>Amravati</b>	<b>Akola</b>	Smt. Vaishali Thag	9405280787	ssaakola1@gmail.com
2		<b>Amravati</b>	Smt. Priya Deshmukh	8975870902	eozpamravati@gmail.com
3		<b>Buldana</b>	Kishor Pagore	9604749434	ssabuldhana1@yahoo.co.in
4		<b>Washim</b>	Rajendra Shinde	9422860026	ssawashim@gmail.com
5		<b>Yavatmal</b>	Pramod Suryavanshi	9403742599	ssayavatmal1@yaoo.co.in
6	<b>Aurangabad</b>	<b>Aurangabad</b>	Smt. Jayshree Chavhan	9421680055	ssampspabad@yahoo.co.in
7		<b>Beed</b>	Shrikant Kulkarni	8275009791	ssabeed@gmail.com
8		<b>Hingoli</b>	Sandipkumar Sontakke	7745013689	ssahingoli@gmail.com
9		<b>Jalna</b>	K.G. Datkhil	9422045503	ssajalna@gmail.com
10		<b>Parbhani</b>	Viththal Bhusare	8888329423	ssaparbhani@gmail.com
11	<b>Kolhapur</b>	<b>Kolhapur</b>	Asha Ubale	9665094200	eoprikop@gmail.com
12		<b>Ratnagiri</b>	Waman Jagdale	8669519163	eoprirat5@gmail.com
13		<b>Sangli</b>	Mohan Gaikwad	9834916754	ssasangli1@yahoo.com
14		<b>Satara</b>	Shabnam Mujavar	9922638224	eoprisat@gmail.com
15		<b>Sindhudurg</b>	Mahesh Dhotre	9404670515	eoprisind@gmail.com
16	<b>Latur</b>	<b>Latur</b>	Smt. Vandana phutane	8275238788	zplatureo@gmail.com
17		<b>Nanded</b>	Smt. Savita Birge	9309706439	ssa.nanded1@gmail.com
18		<b>Osmanabad</b>	Dr. Arvind Mohire	9767031478	ssa.osmanabad1@gmail.com
19	<b>Mumbai</b>	<b>Mumbai</b>	Kankal Rajesh	9765545551	ssamumbai1@gmail.com
20		<b>Palghar</b>	Smt. Bhagvat Sangita	7768949244	ssazppalghar@gmail.com
21		<b>Raigarh</b>	Smt. Gurav Punita	9011262840	ssaraigad1@yahoo.co.in
22		<b>Thane</b>	Bhausahab karekar	9850693359	ssathane2011@gmail.com
23	<b>Nagpur</b>	<b>Bhandara</b>	Manohar Baraskar	9423607139	ssabhandara@gmail.com
24		<b>Chandrapur</b>	Dipendra Lokhande	9881487768	eopzpchandrapur@gmail.com
25		<b>Gadchiroli</b>	Arun Dhamane	7588693672	ssagadchiroli1@gmail.com
26		<b>Gondiya</b>	Kadar Shekh	9421030480	mdmgondia@mail.com
27		<b>Nagpur</b>	Smt. Rohini Kumbhar	9822511417	ssanagpur@gmail.com
28		<b>Wardha</b>	Limbaji Sonawane	9763714765	eopriwardha@gmail.com
29	<b>Pune</b>	<b>Ahmadnagar</b>	Bhaskarrao Patil	9405670890	prathmik55@gmail.com
30		<b>Pune</b>	Smt. Sandhya Gaikwad	9421968858	edupri.punezp@gmail.com
31		<b>Solapur</b>	Kiran Lohar	9225805640	ssasolapur1@yahoo.com
32	<b>Nashik</b>	<b>Dhule</b>	R.D. Salunkhe	7588629920	ssadhule@gmail.com
33		<b>Jalgaon</b>	Vikas Patil	9423158700	ssajalgaon1@yahoo.co.in
34		<b>Nandurbar</b>	S.S. Chaudhari	7588736835	ssanandurbar1@yahoo.co.in
35		<b>Nashik</b>	Rajiv Mhaskar	9422268947	eonashik.pre@mahedu.gov.in